

सातव्या वेतन आयोगानुसार शिक्षकीय पदांकरिता कॅस अंतर्गत स्थान निश्चितीसाठी गठीत निवड समितीमध्ये सुधारणा करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन  
उच्च व तंत्र शिक्षण विभाग  
शासन निर्णय क्र. एससीपी-२०२१/प्र.क्र.२१ (E-१०२६४१७)/मशि-१  
मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२  
दिनांक : ०५ मे, २०२५.

**संदर्भ :**

- १) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र. संकीर्ण-२०१८/प्र.क्र.५६/१८/विशि-१, दि. ०८.०३.२०१९ व दि. १०.०५.२०१९.
- २) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र. एससीपी-२०२१/प्र.क्र.२१/मशि-१, दिनांक २३.०२.२०२१.
- ३) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र. एससीपी-२०२१/प्र.क्र.२१/मशि-१, दिनांक ०७.०६.२०२१.
- ४) संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांचे पत्र क्र. DHEPN-PRA१०१२(CAS)/३/२०२५-DHEADMN१ E-Comp.No:१२३६४९४, दि.०३.०२.२०२५.

**प्रस्तावना:-**

विद्यापीठ अनुदान आयोगाने दि.१८.०७.२०१८ रोजीच्या अधिसूचनेन्वये केंद्रीय विद्यापीठे व महाविद्यालये आणि संस्था यामधील शिक्षक व समकक्ष पदावरील नियुक्त्या, शैक्षणिक अर्हता इत्यादीसाठी निकष निर्धारित केले आहेत. याशिवाय अध्यापकांच्या वेतनश्रेण्या, अनुषंगिक लाभ, प्रोत्साहनपर वेतनवाढी इत्यादी देण्याबाबतची कार्यपद्धती विहित केलेली आहे. सदर अधिसूचनेतील तरतुदी राज्यातील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, महाविद्यालयीन शारिरिक शिक्षण संचालक या पदांना लागू करण्याचा निर्णय उपरोक्त संदर्भाधिन क्र. १ येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. त्यानुसार संदर्भाधिन क्र. २ येथील शासन निर्णयान्वये राज्यातील शासकीय महाविद्यालये/संस्थांमधील शिक्षकांना सेवांतर्गत प्रगती योजना (Carrier Advancement Scheme) अंतर्गत स्थान निश्चिती करण्यासाठी छाननी समिती व निवड समिती गठीत

करण्यात आली आहे. तदनंतर संदर्भाधीन क्र.३ येथील शासन निर्णयान्वये सदर निवड समितीचे अध्यक्ष अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव /सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्याऐवजी राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा), मुंबई हे असतील अशी सुधारणा करण्यात आलेली आहे. संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांनी संदर्भाधीन क्र.४ येथील पत्रान्वये प्रस्तावित केल्याप्रमाणे सहयोगी प्राध्यापक / प्राध्यापक या पदावर स्थान निश्चिती करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या निवड समितीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय :-

संदर्भाधीन क्रमांक २ व ३ येथील शासन निर्णयान्वये सहयोगी प्राध्यापक/प्राध्यापक या पदावर स्थान निश्चिती करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या निवड समितीमध्ये सुधारणा करून, खालीलप्रमाणे निवड समिती गठीत करण्यात येत आहे:-

### (ब) सहयोगी प्राध्यापक/प्राध्यापक पदासाठी निवड समिती :-

[सहयोगी प्राध्यापक (Academic Level १२ ते १३ ए)/ प्राध्यापक (Academic Level १३ ए ते १४)]

अ.क्र.	पदनाम	पद
१	कुलगुरु, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई	अध्यक्ष
२	सहसचिव / उपसचिव (म.शि.), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-४०००३२	सदस्य
३	सहसचिव / उपसचिव (मागासवर्गीय प्रतिनिधी)	सदस्य
४	संबंधित विषयातील तीन तज्ञ	सदस्य
५	बहिस्त विद्यापीठातील दोन विषय तज्ञ (प्राध्यापक पदाकरिता)	सदस्य
६	संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे	सदस्य सचिव

२. संदर्भाधीन क्रमांक २ येथील शासन निर्णयान्वये गठीत छाननी समिती तसेच छाननी समिती व निवड समितीच्या अटी/शर्ती व अन्य तरतुदी सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे लागू राहतील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०५०५१२५८३१६६०८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(हे. पं. बाविस्कर)  
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (उच्च व तंत्र शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
२. मा. राज्यमंत्री (उच्च व तंत्र शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
३. अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
४. राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा), मुंबई.
५. कुलगुरु, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई.
६. उपसचिव (महाविद्यालयीन शिक्षण), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई-३२.
७. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
८. सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण (संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांच्यामार्फत)
९. प्राचार्य, संचालक, सर्व शासकीय महाविद्यालये/संस्था (संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांच्यामार्फत)
१०. महालेखापाल (लेखा वअनुज्ञेयता/लेखापरीक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/ नागपूर.
११. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१२. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
१३. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
१४. निवड नस्ती (मशि-१).